

December 8, 2020

The Secretary,
Listing Department
BSE Limited,
1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 531642

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051
Scrip Symbol: MARICO

Dear Sir/Madam,

Sub.: Public notice for transfer of equity shares to the Investors Education and Protection Fund ("IEPF") Authority

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the notice published in Mumbai in the Business Standard (English) and Navshakti (Marathi) dated December 8, 2020 in accordance with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, requesting the concerned shareholders to submit their claims in respect of their unclaimed dividend during the last seven years, failing which their shares will become liable to be transferred to the IEPF Authority.

This is for your information and record.

Thank you.

Yours faithfully, For **Marico Limited**

Hemangi Ghag Company Secretary & Compliance Officer

Encl: As above.

Marico Limited Regd Office: 7th Floor Grande Palladium 175, CST Road, Kalina Santacruz (E) Mumbai 400 098, India Tel: (91-22) 6648 0480 Fax: (91-22) 2650 0159

www.marico.com

POSSESSION NOTICE - (for immovable property) Rule 8-(1)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIHFL for an amount as mentioned herein under with interest thereon.

"The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "IIHFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIHFL" and no further step shall be taken by "IIHFL" for transfer or sale of the secured assets.

ransfer or sale of the secured assets. Description of secured asset me of the progression of secured asset of immovable property) of the form of the property of immovable propert

Maharashtra For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: Tiara Chambers.6th & 7th Floor. Maharashtra or, futine details please contact o Authorised Office at Blanci Office. Trial ordinales, out of Art Proof, Manadashir ane, Off L. T. Road, Borival(West), Mumbai-400092 / Or Corporate Office : Plot No. 98, Phase-IV ylogo Yihar jurgaon, Haryana. Place: Mumbai Dated: 08/12/2020 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Limite

Coastal Projects Limited

CIN: U452030R1995PLC003982 Invitation for Expression of Interest towards sale of Coastal Projects Limited as a Going Concern under Liquidation

Corporate Office Address: Plot No. 304-0, Road No. 78, Film Naga Jubilee Hills, Hyderabad-500033

urther to Hon'ble NCLT order dated 11.09.2020, directing going concern sale unde Liquidation, I, as a Liquidator of Coasta Projects Limited,hereby invite Expression of Interest (EOI) from interested parties under Regulation 32(A) of the Liquidation Process Regulations, Insolvency and Bankruptcy Code 2016 through E- Auction Process.

2016 trirough E- Auction Process.
Interested parties can refer to the website
www.coastalprojects.co or send an email
toliquidator.cpl@in.ey.com for further details
regarding eligibility criteria & estimated
timelines. The last date for submission of EOI is December 17, 2020 (Tuesday).

The Liquidator may in his absolute discretion, but without being under any obligation to do so, update or

amend the eligibility criteria and estimated timelines Place: Hyderabad Date: 08.12.2020 Ravi Sankar Devarakond Liquidator
IP Registration No.
IBBI/IPA-001/IP-P00095/2017-2018/10195

Notice Notice is hereby given that share certificate No : 53 for 5 shares bearing distinctive Nos. from 261 to 265 of face value or Rs.50/- of 'Janavi Co. Op. Hsg Society Limited', Opp. Shreyas Cinema, Sanghani Estate, LBS Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086 in the name of Mr. Kiran Shetty has been reported lost misplaced and an application has beer issued to the society for issue of duplicate certificate.

The society hereby invites claims objections for issuance of duplicate share certificate within the period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of claims / objections for issuance of duplicate share certificate. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate under the bye-laws of the society.

For and on behalf of 'Janavi Co. Op. Hsg Society Limited' Date: 07.12.20 Secretary Place : Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Publi large that I RajkumarSingh BajrangbaliSingh, Mumbai - 17 had given Power of Attorney in favour of RameshkumarSingl BajrangbaliSingh, Mumbai - 28 on is hereby cancelled with reference to Flour Mill 41-57, Dr. Ambedkar Road Lalbaug, Mumbai - 12. I hereby warr that nobody should make any deal contract or any other act with reference to the above said property with Flou Mill henceforth and if he/she does any dealing then it shall be at their own risk and consequences, please take note. Date: 8.12.2020 Place: Mumbai

RajkumarSingh BajrangbaliSingh

੧ਓੰ ਸ਼੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫ਼ਤਹਿ Punjab & Sind Bank (A Govt. of India Undertaking)

Where service is a way of life

Br. Off.: 101, Shaheed Bhagat Singh Rd., Kurla Rd., Andheri (E) Mumbai-400 059.

■ Phone No. (022) 2825 2947 / 2832 1437 ■ E-mail: b0499@psb.co.in

PUBLIC NOTICE FOR SALE OF MOVABLE PROPERTIES

S. E. RAILWAY – TENDER

59-60-2020, dated 04.12.2020. e-Tender

are invited by Divisional Railway Manage

(Engg), S.E.Railway, Ranchi for and o

behalf of The President of India for th

following works : SI. No. & Tender Notice

No.; Name of Work; Tender Value E.M.D.: (1) DRMENGGRNC-59-2020

Supply of rail welding portion including

supervision for welding of 60 Kg 90 UTS

4166 joints & 52 Kg 90 UTS 294 joints ra

by Aluminium Thermit SKV process with

Automatic Tapping Thimble and with us

of single shot crucible in connection wit

renewal/maintenance of P.Way Track/cor

version of SWR to LWR; ₹ 1,75,67,970.68

₹ 2.37,800/-. (2) DRMENGGRNC-60-2020

Metalizing & strengthening of Steel Bridge

under the jurisdiction of DEN (East)/RNC

₹ 61,21,269.13; ₹ 1,22,400/-. Tende

Closing Date & Time: 30.12.2020 at 15.00

hrs. Tenderers can visit website www.ireps

gov.in for online tendering. Contractor

are allowed to make payments agains

these tenders towards earnest money onl

through online payment modes availabl

Notice is available on Notice Board in th office of the Divisional Railway Manage (Engg), S.E.Railway, DRM Building, Ranch

on IREPS portal like Net Banking, Debit Card etc. Manual payments throug Demand Draft, Banker's Cheque, Depos Receipt, FDR etc. are not allowed. E-Tende

Last Date & Time of Submission of offers / Quotations 18.12.2020 Upto 4.00 p. m. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower that the described movable property i. e. commercial Vehicle No. MH02EH4457 (Honda Amaze) hypothecated to the Secured Creditor, the physical possession of whic has been taken by the Authorised Officer of Punjab and Sind bank will be sold of 'As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 19.12.2020, for recovery of ₹ 4,04,012.50 and interest & other charges thereon w. e. f. 01.12.2020 due to the Secured Creditor from M/s. Mahek Rent A Car, Prop. : Khadir Shaikh) The reserve price fixed for the above asset is ₹ 1,80,000/- (Rs. One lac eight thousand only). For detailed terms and conditions of the sale, please refer the Punjab and Sind bank's website i.e.https://psbindia.com/module/sarfaesi-list.

This is also a 7 days statutory notice to the borrower Authorized Officer, Punjab & Sind Bank

RBLBANK

RBL Bank Limited
CIN: L65191PN1943PLC007308
Regd. Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416 001
Tel.: +91-231-6650214 | Website: www.rblbank.com NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the share certificate(s) of RBL BANK LIMITED for unde

nentioned securities are stated to have been lost or misplaced and the re olders have applied to the Bank for issue of duplicate share certificate(s).

 Sr. Regd.
 Name of the Shareholder
 No. of Shares
 Certificate Nos.
 Distinctive Nos. From Toshareholder

 1
 0006358
 Bele Shitalprasad Jindatta
 720
 4321
 20991371-20992090

 2
 0007395
 Bagalkar Mrs. Uma Vijay
 1000
 5218
 24411561-24412560
 2 0007395 Bagalkar Mrs. Uma Vijay 1000 5218 24411561-2441256 my person who has / have claim (s) in respect of the said security (ies) shou lodge such claim (s) in writing with Registrar & Transfer Agent of the Bank viz. LINI
INTIME INDIA PVT. LTD., 247 Park, C-101, 1st floor, L. B. S Marg, Vikhroli (West Mumbai-400 083 within 7 (seven) days from this date else the Bank will proceed t

Place: Mumbai

5) Smt. Neeru Sharma

AUTHORISED SIGNATORY



ON LINE AUCTION Shankar Ramchandra

PUNE MAHANAGAR PARIVAHAN MAHAMANDAL LTD. scrap buses 199 Nos. will be sold

On date 17/12/2020 from 11:00 am the following scrap material will be sold –spring leaves 40 MT/ MS-40 MT/ Fly wheel/Casting/Bearing/Gear Parts/ Crank Shaft / Brass/ Raddi/Tyres Radial-Nylon-1800 Nos./ Emply Barrels 1500 Nos. (6 Months arising Basis) Battery 2000 Nos. will be sold only to MPCB/ CPCB registered parties. Insp. From 10am to 4 pm 10 Dec To 15 Dec 2020 at Kothrud/ Hadapsar/ Swargate/ Katrai /Market Yard/ Pimpri Nigdi/ Central W.shop / Pune station/ Shindewadi / Baner/ Shevalwad Depot. On the day of E-auction provision of computer is available a PMPML store office, if you have any querry regarding bidding you can use the computer at the store office or contact Mr. Milind Joshi (Store Officer Ph No. - 9422037851. For more details contact or website.

PUBLIC NOTICE

This public Notice is here given as per court order by Adv. DR. Ranjan Rajgor to all that In the matter Before Hon'ble 6th it.CJJD & JMFC Thane AT THANE IN M.A

Smt. Sudarshan Sharma D/of Abnash Sharma R/at presently Thane west . 400610-..Applicant

1) Smt Kanta Bhaskar R/at Mumbai-.Respondent 1 2) Smt. Madhu Sharma R/at Hyderabad-...Respondent 2 3) Mr. Raieev Sharma R/at Hvderabad-..Respondent 3 R/at Gurgaon-4) Smt. Sapna Dua .Respondent 4

6) Mr. Ajay Sharma 7) Mr. Vicky Sharma R/at, Mumbai-..Respondent 7 B) Mrs Ekta Dheeraj Thukrul R/at, Mumbai ..Respondent 8 Above applicant has filed Application U/S 8 of Bombay Regulation Ac for declaring Applicant as Legal heir of her deceased Father Shri Abnash Sharma expired intestate in the year 1988 by leaving behind Some Sel

R/at, Mumbai-

R/at Mumbai -

acquired property. Applicant's father left behind following two self acquired property i) one storey house property and ii) one shop property

Schedule of property with detail as mentioned below I) Property 1. Is house property of deceased father comprised of ground floor plus first floor having in total 1 hall, 2 bed rooms and 1kitchen on the ground floor and 4 rooms on the first floor.

Known as House no 7, plot no 290(b) Owner's colony ,Sion, Koliwada, GTB Nagar, Mumbai 400037

II) Property 2 is shop property knowns as 'Lotus chambers, 157 /59 Narayan Dhuru Street ,Bombay-3.

If any one has any claim, objection, interest, right or interest in above property of deceased Abnash Sharma can appear before court to put forth their contention / answer the same within 30 days of this publication, Else matter will be proceeded further as per court procedure

Given under the sign and seal of the Honb'le court as on dated 21 November 2020

Date:08/12/2020



.Respondent 5

..Respondent 6

Court CLERK

Place: Mumbai

Date: December 7, 2020



M **MARICO LIMITED**

CIN: L15140MH1988PLC049208

Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, ntacruz (East), Mumbai – 400 098 Tel no.: 022-6648 0480, Fax No.: 022-2650 0159; Website: www.marico.com; Email: investor@marico.com NOTICE

Sub: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

NOTICE is hereby given to the shareholders of the Company, pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the IEPF Authority (Accounting, provisions of the Companies Act, 2013 (time Act), and the IEEE Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the IEEE Rules" notified by the Ministry of Corporate Affairs, that the <u>Second Interim Dividend for FY 2013</u> 2014 of Marico Limited, which has remained unpaid/unclaimed for the last seven consecutive years and the shares underlying such dividend, both are due to be transferred to the IEPF Authority on or after March 8, 2021, in accordance with the Act and the procedure set out in the IEPF Rules.

The Company is simultaneously communicating to the concerned shareholders through individual notices regarding the transfer of their dividend and the underlying shares to the IEPF Authority. The full details of the shareholders including their folio number or DP ID Client ID, whose shares are to be transferred to IEPF Authority, as aforesaid, are hosted on the website of the Company, which can be accessed using the link http://marico.com/india/investors/documentation/dividend

The shareholders holding shares in Demat form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by February 26, 2021 or such other date as may be extended, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPI Authority as per the timelines prescribed under the IEPF Rules.

No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPE pursuant to the IEPE Rules. However, the shareholders may states transferred to IEFF, busdant to the IEFF holes. Indeed, the shall endudes they claim both, the unclaimed dividend(s) and the share(s) transferred to IEFF (including all benefits accruing on such shares, if any) by making an application to the IEFF Authority in e-Form IEFF 5, as prescribed under the IEFF Rules and the same is made available on


In case shareholders have any query on the subject matter and the IEPF Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent - Link Intime India Pvt Limited at C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai – 400 083 Phone: (022) 4918 6000; Fax: (022) 4918 6060 Email: rnt.helpdesk@linkintime.co.in. Website:

http://www.linkintime.co.in/ For further details, kindly visit: http://marico.com/india/investors/documentation;

BSE- http://www.bseindia.com/; and The National Stock Exchange of India Limited-http://www.nseindia.com/

For Marico Limited

Hemangi Ghag Company Secretary & Compliance Office



Grow your business with **Business Standard –** the smart choice to reach those who matter!



71% readers in NCCS A1 and A2



12 English, 6 Hindi editions: 1000+ towns



6 lakh registered users, 12 million unique visitors per month



Print readers spend >15 min per day, digital >5 min per visit



The most-read business medium in top B-Schools



150+ events every year

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

Business Standard Insight Out







business-standard.com

जाहीर सुचना

या जाहिर नोटीसीद्वारे सर्व संबंधीतांना कळविण्यात येत आहे की, माझे अशिल १) सौ. सुनालिनी रविंद्र सावंत २) श्री. सीरभ रविंद्र सावंत व ३) सी. पुजा सीरभ सावंत हे श्री. मिलिंद वासुदेव चीधरी हयांची मालकी हक्काची सदनिका/ फ्लॅट क्र. बी/५०२, नानासाहेब को.ऑप.ही.सो.लि. प्लॉट नं. १२९ व १३१, आकर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई -४०० १०१, क्षेत्रफळ ६१० चौ.फुट बिल्ट अप, सिटीएस क्र. १२९ / १३१, गांव – आकुर्ली, तालुका-बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा, आर/एस म्युनिसिपल वॉर्ड,

श्री. मिलिंद वासुदेव चौधरी यांनी माझ्या अशिलांना असे कळविले आहे की, वरील सदनिका / फ्लॅट संबंधी दिनांक ०२ डिसेंबर १९९२ रोजी १) श्री. महेशकुमार महसुखलाल बटाविया व २) श्री. दिलीपकुमार महसुखलाल बटाविया विक्रेते व श्री. मिलिंद वासुदेव चौधरी खरेदीदार यांच्यामध्ये दिनांक ०२/१२/१९९२ रोजी साक्षांकित झालेला व क्रमांक १३३२ /१९९२ दिनांक : ०२/१२/१९९२ या सहदुय्यम निबंधक, बोरीवली-४, वांद्रे, मुंबई यांच्या कार्यालयात नोंदणी झालेला वरील नोंदणी क्रमांकाचा मुळ श्रंखला करारनामा हा र्त्यांच्याकडून हरविलेला / गहाळ झालेला असन फार कष्ट करून सुध्दा तो

सदर संबंधीत व्यक्ती / व्यक्तींना / कंपनी / बॉडी कार्पोरेट / संस्था यांना वरिल सदनिकेसंबंधी किंवा त्यातील हिश्यासंबंधी तसेच वर नमूद केलेल्या दिनांक २/१२/१९९२च्या मुळ श्रृंखला करारनाम्यासंबंधी एखादा विक्री करारनामा / अदलाबदली करारनामा, करार, बश्चिसपत्र, गहाणखत, लोन चार्ज, ट्रस्ट, वारसा, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, देखभाल, किंवा इतर याद्वारे दावा किंवा स्वारच्य असल्यास त्यांना हया नोटीसीद्वारे विनंती करण्यात येत आहे कि किंवा त्यांच्या निदर्शनास आणण्यांत येत आहे की, त्यांनी त्यांच्या दाव्या संबंधी किंवा सदर वरील सदनिकेच्या / फ्लॅटच्या गहाळ झालेल्या / हरविलेल्या दि. २/१२/१९९२ च्या मुळ श्रृंखला करारनाम्या संबंधी ही नोटीस प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत मला खालील नमूद पत्त्यावर त्यासंबंधी योग्य त्या कागदपत्रांसहित व पुराव्यांसहित संपर्क करावा व तसे करण्यापासून अपयशी झाल्यास सदर व्यक्ती / व्यक्तींना/ कंपनी / बॉडी कार्पोरेट / संस्था यांनी त्या संबंधीचा दावा सोडून दिलेला आहे असे समजून | माझ्या अशिलांकडून वरील सदनिकेचा / फ्लॅंटचा पुढील व्यवहार पूर्ण करण्यांत येईल हयाची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.१२.२०२०

सही /- श्री, संजय एस. पुसाळकर बि.कॉम, एल.एल.बी. वकील शॉप नं. ओ-२०, सुयश शॉपिंग सेंटर, एन.एन.पी. कॉलनी, सारस्वत बैंक जवलें, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६५ (मो.ऋ.: ९८६९३०५१५१ / ८१०८६०८६००)

जाहीर सूचना

आमचे अशील लिखित अंतर्गत **परिशिष्टात** सविस्तरपणे वर्णन केलेली मिळकत (एकत्रित सदर मिळकत) इच्छुक हस्तांतरकचे इतर अनुशंगिक नामाधिकार आणि निवासी अपार्टमेंट. २(दोन) कार पार्किंग जागा इतर बाबींसह वर आणि इच्छ्क हस्तांतरकाचे सर्व हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध, इच्छक हस्तांतरकाकडून संपादनाकरिता (१) श्रीम. माधवी दातवानी, आणि (२) श्रीम. वैशाली थोरात, दोघेही मुंबई, भारतीय रहिवाशी, त्यांचा सर्वांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. २३१, २३वा मजला, ज्युपीटर इमारत, हॉटेल ताज प्रेसिडंट च्या पृढे, कफ परेड, मुंबई ४०० ००५ (इच्छ्क हस्तांतरक) सह वाटाघाटी करत आहे.

कोणत्याही व्यक्तीस सद्र मिळकत किंवा त्याच्या भागावर किंवा त्याविरोधात कोणताही दावा किंवा सदर मिळकतीच्या विक्री आणि हस्तांतरणाकरिता केणताही आक्षेप असल्यास, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, पोटगी, ताबा, कुळवहिवाट, भाडेपट्टा, लिव्ह ॲन्ड लायसन्स, धारणाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे आमच्या अशिलांच्या नावे इच्छ्क हस्तांतरणाद्वारे असे दावा किंवा आक्षेपांच्या सबळ दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना येथे लॉ स्क्राईब, ३०३, लोटस प्राईड, सेंट. फ्रान्सिस रोड, विले पार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६ येथे सूचनेच्या प्रसिध्दीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे, कसूर केल्यास आमच्या अशिलाद्वारे कोणताही असा दावा किंवा आक्षेप नसल्याचे आणि सारखे अस्तित्वात नसल्याचे/सोडून दिल्याचे/त्यागल्याचे मानले जाईल आणि आमचे अशील कोणताही दावा किंवा आक्षेपाशिवाय इच्छुक हस्तांतरकाकडून सदर मिळकतीवर संपादनाकरिता प्रक्रिया करतील.

परिशिष्ट सदर मिळकतीचे वर्णन

डॉ. ए.एल. नायर मार्ग, जाकोब सर्कल, महालक्ष्मी, मुंबई ४०००११ येथे स्थित आणि असलेले. वसलेले भागखळा विभाग. मंबई जिल्हा.चे धारक सी.एस.क्र. १९०३ (पार्ट) १९०५, १/१९०५, २/१९०५ आणि १९०४ (पार्ट) वर उभी असलेली विवएरिया अशा ज्ञात इमारतीमधील बी विंग मधील ३०वा (तीसवा) मजल्यावर मोजमापित अंदाजे १, ७१६ चौरस फूट समतुल्य १५९.५३ चौरस मीटर्स चर्टई क्षेत्र धारक क्र. ३००१ निवासी/फ्लॅट एकत्रितसह सिरियल क्र. बीबीई१-५३४९-२०१२ अन्वये मुंबई शहर क्र. १ येथे हमीचे उप-नोदंणीकृतसह आणि दिनांक २१ जुन, २०१२ करिता करारपत्राअन्वये इच्छुक हस्तांतरकाचे सर्व हक्क, फायदे, लाभ आणि विशेषाधिकारासह एकत्रित इतर भोगवटासह सामान्य सदर इमारतीमधील एकत्रितसह वापरायचे हक्क, भोगवटा, उपभोग आणि सामान्य क्षेत्राचा ताबा आणि सुविधा; सदर इमारतीचे लोअर बेसमेंट मधील धारक क्र. १२९ आणि २६८, २ (दोन) कार पार्किंग जागा

नेल मंडेविया

दिनांक ८ डिसेंबर. २०२०

वकील आणि कायदेपंडित

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील हे याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या परिसर आणि शेअर्सच्या संदर्भामध्ये शिल्पा सुरेश श्रॉफ, मुंबई भारतीय नागरीक, ज्यांचा पत्ता आहे, ६५ वेनस आर.जी. थडानी मार्ग, वरळी सी फेस (दक्षिण), वरळी, मुंबई ४०० ०१८ (मालक) यांच्याकडून खरेदीसाठी वाटाघाटी करीत आहेत.

कोणत्याही व्यक्तीला परिसर आणि/किंवा शेअर्स किंवा कोणत्याही भाग/विभागाच्या विरोधात किंवा संदर्भात कोणताही दावा, मागणी, फायदा किंवा हितसंबंध जसे की, विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांतरण, अदलाबदल, हक्क, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळविहवाट, उप-कुळविहवाट, गहाण, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, भार, व्यवसाय, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, वारसाहक अंत्यदान, ताबा, विकास हक्क, करार, कौटुंबिक व्यवस्था तडजोड, लॉ पार्टनरशिपच्या कोणत्याही न्यायालयाचा हकुम किंवा आदेश किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे लिखित वैध/परिणामकारक कागदपत्रांच्या प्रतींसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात या प्रसिद्धीच्या तारखेपासून चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय आमच्या अशीलांच्या नावामध्ये परिसर आणि/किंवा शेअर्सची विक्री पूर्ण करण्यात येईल आणि दावे असल्यास ते त्यागित समजले जातील

(मिळकतीचे वर्णन)

सर्व ते i) वरळी विभागाच्या कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. ७७४ धारक आणि स्किम ५२ वरळी इस्टेटच्या मुंबई शहर धारक प्लॉट क्र. ४८ च्या जिल्हा आणि नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील बृहन्मुंबईच्या हद्दीमधील आर.जी. थडानी मार्ग, वरळी सी फेस (दक्षिण) वरळी, मुंबई ४०० ०१८ येथे स्थित वेनस अशा ज्ञात बिल्डिंगीच्या इ विंगच्या स्टिल्ट अंतर्गत दोन (२) कार पार्किंगसह सतऱ्याव्या मजल्यावरील रहिवासी परिसर धारक क्र ६५, मोजमापित १,६७७ चौ.फूट (चटई) (परिसर), ii) बॉम्बे को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट VII सन १९२५ अंतर्गत क्र. बी-२१९८ अंतर्गत नोंदणीकृत विनस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सभासदपद (सोसायटी) आणि iii) सोसायटीच्या प्रमाणपत्र धारक क्र. १०७ मध्ये एकत्रित विभिन्न क्र. ५३१ ते ५३५ धारक प्रत्येकी रू. ५०/- चे पाच (५) शेअर्स (शेअर्स). मुंबई, ८ डिसेंबर, २०२० रोजी दिनांकीत

DS पेटीट फ्लुअर ८५, रानडे रोड शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ ईमेल: info@ldshah.co

एस शाह ॲण्ड असोसिएट्स करिता (शशांक शाह) भागीदार वकील आणि सॉलिसिटर्स (एलडी शाह ॲण्ड कंपनीच्या असोशिएट फर्म)



नोंदणीकृत कार्यालय: ७ वा मजला, ग्रॅन्ड पलाडियम, १७५, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०९८. दूर. क्र. : ०२२-६६४८ ०४८० फॅक्स क्र. : ०२२-२६५० ०१५९ वेबसाइट : www.marico.com ई-मेल : investor@marico.com

विषय : कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) च्या तरत्दी व कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे अधिसूचित आयईपीएफ प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६, वेळोवेळी सुधारित (आयईपीएफ नियम) अंतर्गत कंपनीच्या भागधारकांना सदर सूचना देण्यात येत आहे की, मॅरिको लिमिटेडचा, वित्तीय वर्ष २०१३-१४ दरम्यान घोषित द्वितीय अंतरिम लाभांश जो सात वर्षांच्या कालावधीकरिता अप्रदानित/दावारहित राहिला होता त्याचे तसेच अशा लाभांशाशी संबंधित शेअर्सचे आयर्डपीएफ नियमांमध्ये विहित प्रक्रियेनसार दि. ०८ मार्च, २०२१ रोजी आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरण करण्यात येईल.

संबंधित भागधारकांना त्यांचे अप्रदानित/दावारहित लाभांश रकमेकरिता आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे दावा करण्यासाठी कंपनी सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे. अशा भागधारकांचा संपूर्ण तपशील, त्यांचा फोलिओ क्र. वा डीपी आयडी - क्लायन्ट आयडी यांसमवेत, कंपनीच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात आलेला आहे जो http://maric.com/india/investors/documentation/dividend या लिंकअंतर्गत प्राप्त करता येऊ

डीमॅट स्वरूपात भागधारक असलेले भागधारक व ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात येणार आहेत अशा भागधारकांनी नोंद्र घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या नावे शेअर्सच्या स्थानांतरणाकरिता कॉर्पोरेट ॲक्शनदारे कंपनी डिपॉझिटरीना सचित करील.

संबंधित भागधारकांकडून कंपनीला **दि. २६ फेब्रुवारी, २०२१** पर्यंत वा विस्तारित अशा अन्य तारखेपर्यंत कंपनीला कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास, नियमांतर्गत विहित आवश्यकतांचे अनुपालन करून आयईपीएफ नियमांतर्गत विहित कालमर्यादेनुसार कंपनी आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे शेअर्सचे स्थानांतरण करील.

आयईपीएफ नियमानुसार आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले दावारहित लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात

कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही. तथापि, भागधारकांना दोन्ही आयईपीएफकडे स्थानांतरित

करण्यात आलेले दावारहित लाभांश व शेअर्स (अशा शेअर्सवरील लाभ, काही असल्यास) त्याकरिता आयईपीएफ नियमानुसार विहित आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे ई-फॉर्म आयईपीएफ ५ अंतर्गत अर्ज करून दावा करता येईल व सदर फॉर्म आयईपीएफ वेबसाइट www.iepf.gov.in वर उपलब्ध असेल सदर प्रकरणी व आयईपीएफ नियमांसंदर्भात कोणत्याही चौकशीकरिता भागधारकांनी कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर

टान्सफर एजंट - लिंक इन टाइम इंडिया प्रा. लिमिटेड पत्ता : सी - १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०० ०८३, दूरध्वनी (०२२) ४९१८६०००, फॅक्स (०२२) ४९१८६०६०, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in, वेबसाइट http://www.linkintime.co.in येथे संपर्क साधावा.

पुढील तपशिलाकरिता कृपया भेट द्या :http://marico.com/india/investors/documentation बीएसई : http://www.bseindia.com/, आणि

दिनांक: ०७.१२.२०२०

epaper. Treepressiournal.in

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड http://www.nseindia.com **मॅरिको लिमिटेड** करिता सही/-

हेमांगी घाग

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all persons, entities, corporations, companies, associations, partnerships and members of the general public that my client Mr. Udayrai Patwardhan, Liquidator, who is appointed vide order MA 1726/2019 in C.P. (IB) - 1634/(MB)/2017 dated December 12, 2019 in the matter of PINKY SHIPYARD PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) ("Company

Taluka Marmagoa, Goa - 403 601. As per section 35 (1) (b) of The Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code"), the Liquidator has taken control of the assets of the Corporate

or Corporate Debtor"), (CIN - U35111GA1991PTC001139)

a company incorporated under the relevant provision

of the Companies Act, 2013 and having its registered

office at Survey No. 209/2, Zorinto, Sancoale village,

1- Survey No. 209/2, Zorinto, Sancoale Village Taluka - Mormugoa - 403 601 admeasuring 2,200 sq. mts. registered in the Land Registration office

of Salcete at Margoa. 2- Survey No. 153/1, "Sapal Land", Chicalim village, Mormugoa - 403 711 admeasuring about 1,39,170 sq. mts., however as per the survey records the area is 1,13,775 sq. mts., the difference eroded under the water, situated at Chicalim Village, within Panchayat limits of Chicalim, Taluka and Sub District of Marmugao District of Goa described in the Land Registration Office (Conservatoria do Registo Predial) of Salcete Comarca at Margao under No. 41061 of page 102 of Book B 106, new series and registered in the Taluka Revenue Office, in the Revenue Register (Matriz Predial) under No. 122.

As per Regulation 32, 33 read with Schedule I (1) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, the Liquidator is in the process of selling the assets of the Corporate Debtor. All persons, entitles, corporations, companies, associations, partnerships and members of the general public are informed that if they are having objection/observation with regard to selling of assets by the Liquidator, they are required to make the same known to the undersigned at his office within 7 days along with all the documents in this regard from the date hereof, failing which the Liquidator shall believe that no such objection/observation exists.

Adv. Jatin Ramaiya Place: Panaji - Goa 340, 3rd Floor, Gera Imperium Date: 08/12/2020 Star, Patto, Panaji - Goa.

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, १) सोनी यश गौतम, २) यश राधेश्याम गौतम हे कायदेशीर मोबदल्याकरीता नोंदणीकृत कराराच्या निष्पादनाद्वारे फ्लॅट क्र. ६०१ आणि फ्लॅट क्र. ६०२, मोज. ४५१ चौ.फूट प्रत्येकी, ६वा मजला, नताशा टॉवर को-ऑप.हौ.सोसा.लि., जे.व्ही.एल.आर., ७ बंगला, अंधेरी (प.), सीटीएस क्र. १३१०, गाव वर्सोवा तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा च्यासह कार पार्किंग क्षेत्र बी-४ (स्टिल्ट लेव्हल) (सदर परिसर) हा विनोद लक्ष्मणदास सचदेव यांच्याकडून खरेदी करण्यास इच्छुक आहेत. कोणत्याही व्यक्तीला सदर परिसराच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही हक नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास सदर लिखित त्यावरील कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना बी/७०३, ७वा मजला, ओडिसी बिल्डिंग, लोढा पॅराडाईस कॉम्प्लेक्स. इस्टर्न वे हायवे लगत, माजिवाडे, ठाणे (प.)-४००६०१ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसुर केल्यास, असे मानण्यात येईल की. तेथे सदर परिसर/कागदपत्रावर कोणतेही दावे नाहीत आणि/किंवा तसा दावा असल्यास ते त्यानंतर त्यागित/परित्यागित समजण्यात येतील.

एम.राजकुमार आणि कं. वकील उच्च न्यायालय ९८२०४७४४२१

जाहीर सुचना

येते की, श्रीमती हर्षदा रमणलाल पंड्या,

राहणार सदनिका क्र.ए-०४, तळमजला,

प्रथमेश बिल्डींग, श्री सदानंद कृपा

को.ऑ.हौ.सो.लि.,म्हात्रेवाडी,विरार

प.ता.वसई, जि.पालघर ४०१ ३०३, यांचे

दिनांक ३०.१२.२०१९ रोजी निधन झाले

त्यांच्या पश्चात दिनांक ०५.११.२०१९

रोजीच्या त्यांच्या अंतिम मृत्यूपत्रानुसार त्यांनी

त्यांच्या स्थावर मालमत्तेसाठी (विषेशत

खाली नमुद केलेल्या सुचीतील मालमत्ता

त्यांची भाची (Niece) सौ.धर्ती सुमीत

बाडकर यांना कायदेशीर वारस म्हणून

नियुक्त केले आहे. सदर सदनिकेचे समभाग

(प्रमाणपत्र क्र.४ समभाग अनु.क्र.१६ते२०)

त्यांच्या कायदेशीर वारसांच्या नावे हस्तांतरीत

करण्यास प्रस्तावित आहे. सदर मिळकत

अथवा त्याच्या कोणत्याही भागासंबंधी

कोणताही दावा किंवा दावे असल्यास

आणि/किंवा कोणताही आक्षेप असल्यास

लेखी स्वरुपात खाली सही करणार यांचेकडे

सदर सूचना प्रकाशनाच्या दिवसापासून १५

दिवसात संपर्क साधावा. अन्यथा कोणाचीही

कोणत्याही प्रकारची तक्रार, हरकत नाही व

असल्यास त्याने आपले सर्व हक्क वा दावे

सोड्न दिल्याचे गृहित धरण्यात येईल आणि

सदर सदनिका सौ.धर्ती सुमीत बाडकर

यांच्या नावे सदर दावा किंवा दाव्याचा संदर्भ न

मालमत्ता सूची: सदनिका क्र.ए-०४

तळमजला, प्रथमेश बिल्डींग, श्री सदानंद

कृपा को.ऑ.हौ.सो.लि. (सर्वे क्र. २६५

हि.नं.१/१ गावठाण) म्हात्रेवाडी, विरार प.

अँड. सुहास सुरेश पाटील श्री सदानंद कृपा को.ऑ.हॉ.सो.लि.करिता २ यशवंत स्वप्न, पी एन बी बॅकजवळ, विरार पश्चिम, पिन ४०१ ३०३

ता.वसई, जि.पालघर ४०१ ३०३

स्थूळ:-विरार (वसई)

मो.क्र.9890163668

ठेवता हस्तांतर करण्यात येईल.

सर्व संबंधितांना याद्वारे सुचित करण्यात

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that M/S. SYSTEM BIOMEDICAL (INDIA) PVT. LTD; are intending to sell commercial Premises/Unit situated at Unit No. 127, admeasuring 835 sq. ft. area i.e. 77.60 sq. meter, on the 1st Floor, at TV Industrial Estate, on Plot No. 248 (A), S. K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030, of the Worli Estate of the Municipal Corporation of City of Mumbai Scheme No. 52, C.S. No. 1/1629 at the junction of Sudam Kalu Ahire Marg, and Worli Road, free from all encumbrances to our client.

Any person/s having any claim or right both inclusive and incidental to that of right to use and occupy said commercial Premises / Unit in respect of the said commercial Premises / Unit or any part thereof by way of inheritances, share, sale, mortgage, lease, lien, license, charge, trust, maintenance, easement, gift, possession or encumbrance or otherwise howsoever is hereby required to intimate to the undersigned within 14 working days from the date of publication of this notice of such claim if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person/s shall be treated as waived and not binding on our

Dated this 7th day of December, 2020.

We confirm M/S. SYSTEM BIOMEDICAL (INDIA) PVT. LTD;

> M/s. Bina Rao & Co., Advocates & Solicitor 402, Audumber Apt., 1227, V. S. Marg. Prabhadevi, Mumbai - 400 025 Mobile No.: 9820217982

MINAL INDUSTRIES LIMITED REGD. OFFICE: Plot No. 16 (P) - 17, 28 & 29 (P), SEEPZ, SEZ, Andheri East, Mumbai - 400 096 CIN: L32201MH1988PLC216905 | Tel No.: 91 - 22 - 40707070, Fax: 91 - 22 - 282922258

Email: minal_vjp@rediffmail.com | Web: www.minalindustriesltd.com NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 32" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday 26" December, 2020 at 9.00 A.M. through Audio - Visual means, to transact businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in

compliance with the provisions of the Companies Act. 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8" April, 2020; 13" April, 2020 and 5" May, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31" March, 2020 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company. Depository participant(s). The same is also available on the website of the company www.minalindustriesltd.com. Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to by the Company. The dispatch of Notice of the 32" Annual General Meeting has been completed on 5° December, 2020

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut - off date of 19" December, 2020 may cast their vote electronically on the Ordinary & Special Business(es) as set out in the Notice of the 32" AGM through electronic voting system of MCS Share Transfer Agents Limited from a place other than the Venue of the Meeting ("remote e - voting"). All the members are

The Ordinary & Special Resolutions as set out in the Notice of the AGM may be transacted through

The remote e - voting shall commence on 23" December, 2020 (at 9.00 A M)

The remote e - voting shall end on 25" December, 2020 (at 5.00 P.M.)

The cut – off date for determining eligibility to vote by electronic means or at the AGM is 19" December, 2020 V. Person who acquire shares of the Company and becomes the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut - off date i.e. 19th December, 2020 can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice of the AGM.

member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e - voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; c) the facility for voting through E - voting shall be made available during the course of AGM for those who have not voted previously; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut - off date shall be entitled to avail the facility of remote e - voting as well as voting at the AGM only through E - voting. II. The Notice of AGM is available at the website of the Company www.minalindustrieshtd.com and also

on the MCS website www.mcsregistrars.com /III. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's) and e – voting m a n u a I available at www.mcsregistrars.com under help section or write an email to helpdeskbaroda@mcsregistrars.com or contact Mrs. Sona A. Parikh Director at designated email minal_vip@rediffmail.com.or.contact.at.Tel.No:91-22-40707070 who will address the grievance connected with the facility for voting by electronic means.

The company has appointed Mr. Hemant Shetye (FCS 2827), Partner at HSAssociates, Practising Company Secretaries, as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from 20" December, 2020 to 26" December, 2020 (both days inclusive).

On Behalf of the Board For Minal Industries Limited Sona Akash Parikh

Din: 03283751

......अजदोर

Date: 08.12.2020 Place: Mumbai

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे गांवदेवी मंडई इमारत, पहिला मजला, गांवदेवी मंदिरा जवळ, ठाणे (प).

दुरध्वनी क्र. २५३३१४८६, ई-मेल आयडी :- ddr.tna@gmail.com जा.क्र.जिउनि/ठाणे/मराठा बँक/अपसेट प्राईज/३५०२/सन-२०२० महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे नियम १०७ अन्वये सुनावणी नोटीस

विशेष वसुली व विक्री अधिकारी, मराठा सहकारी बँक लि.

१) मे. आर.एस. सिंटेक्स (प्रोप्रा)

मातोश्री को. ऑप. हौ. सो. लि., नटराज स्टुडिओजवळ,

१९६, एम. व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९

१४६, क्रिष्णा भवन, दुसरा मजला, रुम नं. १५, काळबादेवी रोड, डॉ. विकास रोड, मुंबई-४००००२

२) श्री. रूपम पी. भारतीय

१५०१, फेअर फील्ड, लोढा लक्झरीया, लोढा पॅराडाईज,

माजिवडा फ्लाय ओवर, ईस्टर्न एक्सप्रेस ठाणे -४०० ६०१)

३) मे. काव्या बिल्डकॉन प्रा.लि.

एफ/१०२, ॲटलास टॉवर को-ऑप हौ.सो.लि., पार्श्वनाथ कॉलेजच्या पाठीमागे, घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणे-४०० ६१५

४) श्री. परेश सी जैन

बी/८, हंसा सागर, गोवर्धन नगर, एल.बी.एस.मार्ग,

मुलुंड (प) मुंबई-४०० ०८१

५) श्रीमती. उषा पी भारतीय

१५०१, फेअर फिल्ड, लोढा लक्झराया, लोढा पॅराडाईज,

माजिवडा फ्लाय ओवर, ईस्टर्न एक्सप्रेस ठाणे-४०० ६०१

अर्जदार यांनी प्रतिवादी क्र. ३ यांच्या मालकीचे सदिनका क्र. १०२ (ऑफीस क्र. २), ॲटलास टॉवर को-ऑप हौ.सो.लि., पार्श्वनाथ कॉलेजच्या पाठीमागे, घोडबंदर रोड, कासारवडवली, ठाणे-४००६१५ एकुण श्रेत्रफळ २०५२ स्क्वे.फु. बिल्ट अप ही मालमत्ता जप्त करून त्यांचेकडील स्थावर मालमत्तेचे विक्रि प्रकरणी वाजवी किंमत (अपसेट प्राईज) निश्चित करून मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला असुन सदर प्रकरणी दि. ०९.११.२०२० व दि. ०३.१२.२०२० रोजी या कार्यालयात सुनावणी ठेवली होती. सदर सुनावणीस प्रतिवादी यांच्या तर्फे कोणीही उपस्थित राहीले नाही. त्यामुळे पुढील सुनावणी **दि. २१.१२.२०२० रोजी दुपारी १२.००** वाजता या कार्यालयात वरील पत्त्यावर ठेवली आहे. अर्जदार, प्रतिवादी यांनी सदर सुनावणीस आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहुन लेखी म्हणणे सादर करावे. ते गैरहजर राहिल्यास याबाबत त्यांना काहीही आक्षेप नाही असे गृहीत धरुन पुढील योग्य ती कार्यवाही करणेत येईल.

(किरण सोनावणे)

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे

साकेतिक कब्जा सूचना



दिनांक:-०८-१२-२०२

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्र.२०१-बी, २ रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल ईस्टेट, ठाणे,

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अमलबजावणीच्या संबधातील मागणी सुचना जारी केली आहेत. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमुद तारखेरोजीस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या

उवयवा अ .	चा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेव कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	(डीएचएफएल ओल्ड एलएएन आणि आयसीआयसीआय न्य एलएएन)	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	नाव
१.	अशोक शंकरलालजी लहोटी आणि शोभा अशोक लहोटी- क्यूझेडकेआरजे००००५०३५०५६ (डीएचएफएल ओल्ड एलएएन- २५१०००००६१५ आणि आयसीआयसीआय न्यू एलएएन-क्यूझेडकेआरजे००००५०३५०५६)	पॅलेसीया, एस क्र.१६२/ए/१, प्लॉट क्र.१, एस क्र.१६२/ए/२, प्लॉट क्र.२, आयबीएसएआर	ऑगस्ट २६, २०२० रु. १६,३२,१३९.००/-	कर्जत

वरील नमृद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सुचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल. दिनांक: ०८-१२-२०२० ठिकाण: महाराष्ट्र (कर्जत)

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे PUBLIC NOTICE Cuffe Parade Sea Lord CHS Ltd.,

The Secretary has received an application

of flat B/143 that she has misplaced/

lost Share Certificate No. 151

for shares bearing nos. 751 to 755

(both inclusive) and for issue of a duplicate

share certificate. In case no objection

is received by the undersigned within

15 days from the date of this notice the

Society will issue duplicate

Share Certificate as requested.

जाहीर सूचना

बृहन्मुंबई मधील अंधेरी, जिल्हा मुंबई

उपनगराच्या नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील गाव

बांद्रा सी, तालुका अंधेरीच्या सीटीएस क्र.

१२५८ ते ६०, १२६६, हिस्सा क्र. ३ येथे स्थित

विर्गो व्हिले को-ऑप. हौसिंग सोसायटी

लिमिटेड, शेर्ली राजन रोड, बांद्रा पश्चिम,

म्ंबई-४०००५० मधील ३ऱ्या मजल्यावरील

फ्लॅट क्र. ७, मोजमापित ७६० चौ. फूट चटई

(यानंतर सदर फ्लॅट असा उल्लेख) हा विक्रेते

आनंद स्वामीनाथन अय्यर यांच्याकडून खरेदी

करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत.

कोणत्याही व्यक्तीला सदर परिसराच्या

संदर्भामध्ये कोणताही दावा जसे की, विक्री,

अदलाबदल, गहाण, विश्वस्त, बक्षीस, ताबा,

धारणाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास

त्यांनी तसे सदर लिखित वरील संदर्भामध्ये नोटरी

केलेल्या पूरक कागदपत्र पूराव्यासह

निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय, कार्यालय

क्र. १, पहिला मजला, फाइन मेंशन, २०३

क्ळवहिवाट, वारसाहक्क,

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशी

Cuffe Parade Sea Lord CHS Ltd.

Sd/- Hon Secretary

Date: 05/12/2020

from Mrs. Premlata Agarwal

गांवदेवी मंडई इमारत, पहिला मजला, गांवदेवी मंदिरा जवळ, ठाणे (प). दुरध्वनी क्र. २५३३१४८६, ई-मेल आयडी :- ddr.tna@gmail.com 117 Cuffe Parade, Mumbai- 400005 Regn no. BOM/HSG/5227/ OF 15-10-1977

जा.क्र.जिउनि/ठाणे/मराठा बँक/अपसेट प्राईज/३५०१/सन-२०२० दिनांक ०७/१२/२०२० महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे नियम १०७ अन्वये

सुनावणी नोटीस

विशेष वसुली व विक्री अधिकारी. मराठा सहकारी बँक लि.

१९६, एम. व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९ विरुद्ध

मातोश्री को. ऑप. हौ. सो. लि., नटराज स्टूडिओजवळ,

१) मे. स्टारडोम मेडिया प्रा.लि., अ-१०२, चंदन व्हॅली शिवार गार्डन समोर, एम. बी. रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०२ १०७

२) श्री. अर्जुन जगमोहन शर्मा, ००१/००३, बालाजी हाईट्स, रामदेव पार्क समोर, एम. बी. रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०२ १०७

३) श्री. सुरेश आनंद वामनजोर, आमराई को-ऑप हौ.सो. लि., शांती आश्रम जवळ, बोरीवली (प), मुंबई-४०० १०३

४) श्री. क्रिश्नन गोपाल विश्वनाथन, एम-६८, आर.एच. १, सेक्टर-०७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३ ५) मेसर्स वर्ल्ड इफोकॉम प्रा. लि.,

सिल्वर सरीता, इ विंग, विनय नगर जवळ, एम. बी. रोड, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०२ १०७

६) श्री. अर्जुन जे. शर्मा, ००१/००३, बालाजी हाईट्स, रामदेव पार्क समोर, एम. बी. रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०२ १०७

७) श्रीमती. जागृती ओ. शर्मा ००१/००३, बालाजी हाईटस, रामदेव पार्क समोर, एम. बी. रोड, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०२ १०७

८) श्री. संजीव एन. दास बी-१०४, अटलांटा को. ऑप. हौ. सो. लि., एवरशाईन नगर.

.....प्रतिवादी मालाड (प), मुंबई - ४०० ०६४ अर्जदार यांनी प्रतिवादी क्र. ४ यांच्या मालकीचे फ्लॅंट क्र. ८०३, ८ वा मजला न्यु कृष्णा को आप. हौ. सो.लि., प्लॉट क्र.१७, सेक्टर नं. १४, डी मार्ट समोर कोपरखैरणे, नवी मुंबई ४०० ७०९ एकुण श्रेत्रफळ १९८० स्क्वे.फु. बिल्ट अप ही मालमत्ता जप्त करुन त्यांचेकडील स्थावर मालमत्तेचे विक्री प्रकरणी वाजवी किंमत (अपसेट प्राईज) निश्चित करून मिळणेबाबत प्रस्ताव सादर केला असून सदर प्रकरणी दि. ०९.११.२०२० व दि. ०३.१२.२०२० रोजी या कार्यालयात सुनावणी ठेवली होती. सदर सुनावणीस प्रतिवादी यांच्यातर्फे कोणीही उपस्थित राहीले नाही. त्यामुळे पुढील सुनावणी दि. २१.१२.२०२० रोजी दुपारी १२.०० वाजता या कार्यालयात वरील पत्त्यावर ठेवली आहे. अर्जदार, प्रतिवादी

यांनी सदर सुनावणीस आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहुन लेखी म्हणणे सादर

करावे. ते गैरहजर राहिल्यास याबाबत त्यांना काहीही आक्षेप नाही असे गृहीत धरुन पुढील

सही/-(किरण सोनावणे) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे

BARODA MUTUAL FUND

खरेदीदारकरीता वकील



.....अजर्दार

NOTICE No. 75/2020

योग्य ती कार्यवाही करणेत येईल.

Notice- cum-addendum to the Scheme Information Document ("SID") / Key Information Memorandum ("KIM") of Baroda Banking and PSU Bond Fund (An open-ended debt scheme predominantly investing in debt instruments of banks, Public Sector Undertakings, Public Financial Institutions and Municipal Bonds)

NOTICE is hereby given that the New Fund Offer ("NFO") period of Baroda Banking and PSU Bond Fund ("Scheme") has been extended from December 10, 2020 to December 11, 2020. Accordingly, all references to the closing date of the NFO period in the SID and KIM of the Scheme shall stand modified. All other terms and conditions of the Scheme shall remain unchanged.

This addendum forms an integral part of the SID and KIM of the Scheme. For Baroda Asset Management India Limited (Formerly known as Baroda Pioneer Asset Management Company Ltd.)

(Investment Manager to Baroda Mutual Fund)

Authorised Signatory

Investors understand that their

principal will be at Moderate risk

Place : Mumbai Date : December 07, 2020 Baroda Banking & PSU Bond Fund

(An open ended debt scheme predominantly investing in debt instruments of banks, Public Sector Undertakings, Public Financial Institutions and Municipal Bonds) This product is suitable to investors who are seeking to*:

Generate returns over short to medium term.

Invest primarily in debt instruments of Banks, PFIs, PSUs and Municipal Bonds. *Investor should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them

Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully. For further details, kindly contact: For Baroda Asset Management India Limited

(Formerly known as Baroda Pioneer Asset Management Company Ltd.) CIN: U65991MH1992PLC069414 501, Titanium, 5th Floor, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel. No.: +91 22 6848 1000 • Toll Free No.: 1800 267 0189

Visit us at : www.barodamf.com • Email : info@barodamf.com

SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Off: A-2, SHAH & NAHAR INDL.ESTATE, UNIT NO.23/26, LOWER PAREL, MUMBAI-400013. Tel: 67368600/10 | E-mail: cs@suditi.in | Website: www.suditi.in

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 29" Annual General Meeting ("AGM") of members of Suditi Industries Ltd will be held on Wednesday, 30" December, 2020, at 03.30 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact business as contained in the notice of the meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars"), the 29th AGM shall be held through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020, Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 has been dispatched through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members are requested to refer the AGM notice for the process of registration of email addresses of the Members whose email address is not registered and read the instructions for accessing and participating at the 29th AGM through VC/OAVM.

The notice of 29th AGM and annual report for the financial year 2019-20 are available on the company's website i.e. www.suditi.in and can be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited (www.bseindia.com).

The Company is providing e-voting facility, pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and rules made thereunder for transacting all the business items as mentioned in the Notice of 29th Annual General Meeting of the Company

The Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating remote evoting for AGM. In case you have queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All the members are hereby informed that:

 The e-voting period begins on, December 27, 2020 (09.00 a.m. IST) and ends on December 29, 2020 (5.00 p.m. IST). The evoting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

2. E-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time. Once the vote on resolution is cast electronically by the Member, the member shall not be able to change it subsequently.

Members holding shares as on cut-off date of December 23, 2020 may cast their vote electronically (e-voting) on all the businesses to be transacted at the 29th AGM through e-voting facility.

Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means. In case such Member(s) has not updated the respective PAN with the Company/ Depository Participant, the member may

approach the Company/RTA as per details provided in the Notice of AGM. The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting during e-voting period before the AGM date. The facility for voting through electronic voting system be made available at the AGM and the members attending the AGM through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote at the AGM through E-Voting. The Company has entered into an agreement with Central Depository Services (India) Limited (CDSL) for facilitating remote e-voting for AGM. Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM. If any Votes are cast by the shareholders through the e-voting available during the AGM and if the same shareholders have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such shareholders shall be considered invalid as the facility of e-voting during the meeting is available only to the shareholders attending the meeting. Shareholders who have voted through Remote e-Voting will be

All the resolutions as set out in the Notice shall be transacted through electronic voting means only.

eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM

In case the members have any queries or issues regarding e-voting, the members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542)

It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Regulation 42 of LODR the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from 24" December, 2020 to 30" December, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the company.

> Pawan Agarwal Chairman DIN: 00808731

For SUDITI INDUSTRIES LTD.

Place: Mumbai Date: 07.12.2020

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दावे जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय विक्री पूर्ण करण्यात

ठिकाण: मुंबई दिनांक: ८/१२/२०२० मनिष मालपानी